

06.08.2026

Department of Corporate Services,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai-400001

BSE Security Code 503229

Sub: Newspaper Advertisement –Un-audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2026

Dear Sir/ Madam,

The Board of Directors of the Company at its Meeting held on 05.08.2026 has, *inter-alia*, approved the Un-audited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2026.

As per Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in the following newspapers on 06.08.2026:

- a. Financial Express - English newspaper and
- b. Mumbai Lakshadeep - Marathi newspaper

A copy of the results published is attached herewith. The above information is also being made available on the Company's website at www.simplex-group.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For **Simplex Realty Limited**

Pooja Bagwe
Company Secretary and Compliance officer
Mem.No. A33353
Encl: As above

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Preeti Dipen Gala is the Owner of Unit no.12, admeasuring 540 square feet built up area, Second Floor, A Wing, Sita Estate, in Sita Premises Limited, bearing CTS no. 133, 134 and 135 of Village – Marvali, Aziz Baug, Chembur, Mumbai – 400074. Further, Mrs. Preeti Dipen Gala is proposing to sell Unit no.12, admeasuring 540 square feet built up area, Second Floor, A Wing, Sita Estate, in Sita Premises LTD, bearing CTS no.133, 134 and 135 of Village – Marvali, Aziz Baug, Chembur, Mumbai – 400074 alongwith share certificate no. 154 bearing distinctive nos. from 1240 to 1252 of Sita Premises Limited (formerly known as Indian Corrugating Industries Ltd) to my clients (Purchaser) for a valuable consideration.

All persons claiming right, title and interest on the said property or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, gift, inheritance, bequest, possession, lien, lease, easement or otherwise howsoever are hereby required to communicate the same to the undersigned in writing with full particulars and details within 15 days from the date of publication hereof, failing which sale/transfer of the said property in favour of my client will be completed without any reference or regard to any such claim or interest, which shall be deemed to have waived for all intents and purposes.

Dated this 06th day of AUGUST 2026.
Sheru T. Ajwani
Advocate High Court
104, Akshaya Plaza,
1st floor, 1st Road,
Chembur, Mumbai-400 071.
Tel: 9322638500

NOTICE

Mr. Sunil Shamkant Jamble, Age 53 yrs, residing at A-7, Paradise, Plot No 109/111, Chheda nagar, Chembur west, Mumbai - 400089, Maharashtra do here by State and declare that my son **Shreyan Sunil Jamble** True and correct Date of Birth is **25.01.2010** and is recorded in his Aadhar Card No. **4484 7216 3812** and other documents also. My son's Date of Birth is mistakenly mentioned as **25.10.2010** in his Education Documents, with considering above referred facts I declare to take it on record my son's true and correct date of birth as **25.01.2010**. If any contingency happen in future with regard to said DOB, I will be held liable for the same.

PUBLIC NOTICE

Mrs. Asma Mustafa Umba, a Member of the Ajay Mansion Co-op. Housing Society Ltd., having address at Behram Baug, Jogeshwari (West), Mumbai - 400102, and holding Flat No. 23, jointly with **Mr. Mujahid Mustafa Umba** in the building of the Society, died on **25/03/2012** without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society within a period of 14 days from the publication of this notice. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society within a period of 14 days from the publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Ajay Mansion Co-operative Housing Society Ltd.,
Sd/-
Hon. Secretary
Place : Mumbai Date : 06/08/2026

PUBLIC NOTICE

Mr. Manish Parbat Patel, owner of 50% share in the Flat No. 702 on the 7th Floor in the building of the society known as **Sai Grandeur Co-operative Housing Society Ltd.**, situated at CTS No. 5952, F.P. No. 30, TPS III, Junction of Tilak Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, died on 06.06.2021 without making any nomination. His legal heir **Mrs. Dharmishtha Manish Patel** have made an application for membership and property right in said Flat No. 702. The society hereby invites claims/objections from the heir or heirs or other claimants/objector or objector to the transfer of said 50% share & interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents & other proofs in support of their claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of share and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the Claimants/ objectors, with the Secretary of the society between 9 a.m. to 10 a.m. from the date of publication of the notice till the expiry of notice period.

For Sai Grandeur Co-operative Housing Society Ltd.
Sd/-
Hon. Secretary

SIMANDHAR IMPEX LIMITED

CIN : L64698MH2023PLC1415552
Registered Office: 811 A Wing, Jaswanti Allot Business Cen Ramchandra Lane Extn., Malad West Mumbai City - 400064
Email: simandharimpexlimited@gmail.com Website: www.simandharimpex.com Tel: +91 7798807002

EXTRACT OF THE UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2026

S. No.	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Year Ended	
		30-06-2026 (Un-Audited)	31-03-2026 (Un-Audited)	30-06-2025 (Un-Audited)	31-03-2026 (Audited)
1	Total income from operations <i>(net)</i>	7.63	154.40	0.00	154.40
2	Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	-6.56	6.33	-0.23	1.33
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-6.56	6.33	-0.23	0.58
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-6.56	6.18	-0.23	0.58
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income. (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)	305.69	305.69	1.00	305.69
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	20.82
8	Earnings per share <i>(of Rs.10/- each)</i> (for continuing and discontinued operations)-				
	Basic	-0.02	0.02	-0.23	0.00
	Diluted	-0.02	0.02	-0.23	0.00

Notes :

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2026 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Standalone Unaudited Financial Results are available on the website of the Company (<https://simandharimpex.com/wp-content/uploads/2026/06/1st-Qtr-Financial-Results-along-with-Limited-Review-Report.pdf>) and on the website of Stock Exchange where the share of the of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com)

2 The above results for the quarter ended June 30, 2026 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 05, 2026. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid financial results and issued their Limited Review Report thereon.

For Simandhar ImpexLimited

Sd/-

Amit Suresh Ninawe

Sd/-

Lalit Nagdev



EQUITAS SMALL FINANCE BANK LTD			
{Formerly Known As Equitas Finance Ltd}			
Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002			
मागणी नोटीस – सरफेसी कायदा, २००२ च्या कलम १३ (२) अन्वये नोटीस			
याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील कर्जदारांनी इक्विटास हाउसिंग फायनान्स लिमिटेड / इक्विटास फायनान्स लिमिटेड / इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कडून कर्ज घेतले आहे. सदर कर्जदार कर्जाचे हप्ते भरण्यात अपयशी ठरले आहेत आणि आठवीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांची कर्ज खाती 'नॉन-परफॉर्मिंग असेट' म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. ताणू येवलेली स्थवार मालमता, कर्ज आणि कर्जदाराकडे देव असलेली थकीत रक्कम यांचा तपशील खाली नमूद केला आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येते की, खाली सही करणारे 'अधिकृत अधिकारी' म्हणून, ताणून कर्जदारांव्हेर खालील कायदाप्रमाणित SARFAESI कायदा, २००२ च्या तरतुदीनुसार कायदाई सुरू केली आहे; त्यामुळे सदर मालमतेबाबत कोणतेही व्यवहार करू नयेत. या सूचनेच्या तारखेपासून ६० (सहा) दिवसांच्या आत त्यांच्या नावापुढे नमूद केलेली थकीत रक्कम परत न केल्यास, खाली सही करणारे अधिकारी SARFAESI कायदाच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांपैकी कोणताही एक किंवा अधिक अधिकार वापरतील; ज्यामध्ये मालमतेचा तबाबो घेणे आणि तिची विक्री करणे या अधिकारांचा समावेश आहे.			
अ. क्र.	कर्जदाराचे/जागीमदाराचे नाव/ शाराखचे नाव	मागणी नोटीसची तारीख आणि रक्कम	तारान मालमतेचे (अचल मालमता) वर्जन
१	शराखा : लोणावळा कर्ज क्रमांक: SELLONVL0138926 करिता देण्याचे नाव : १/श्रीमती संतोष कमलाकर वाघमारे -सह-कर्जदार श्री/श्रीमती भारती संजय वाघमारे श्री/श्रीमती कन्याण्णी संतोष वाघमारे	२०-जून-२६ आणि रक्कम रु. ५,७५,४७८	मौजे आडोशी, खोपोली, तालुका खालापूर, जिह्वा रायगड येथे स्थित असलेली आणि घर क्र. W ४०००४८०० C/TS क्र. १४४६ असलेली, १०२.३९ चौ.मी. (म्हणजेच ११०१ चौ. फूट) क्षेत्रफळ असलेली ती संपूर्ण मालमता; / जिच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत: उत्तरतः - श्री. गोविंद कौटो तेलंग यांचे घर, दक्षिणतः - श्री. गणपत तेलंग यांचे घर, पूर्वेतः - श्री. हरिश्चंद्र तेलंग यांचे घर, पश्चिमतः - मोकडी जागा.
दिनांक: ०६-०८-२०२६ "सदर नोटीसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टते साठी इक्विटीस स्मॉल फायनान्स बँक लि.			
स्थळ: मुंबई		सही/- अधिकृत अधिकारी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.	

एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फॉरव्यूलन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, रूथ लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. दूर:०२२-६७३७५७५००, फॅक्स:२६७३०२२७/२६७३६९१३
सीआयएन:एल२२२७०एफएल९९३पीएलसी५३३३६५, ई-मेल:investors@nraail.com, वेबसाईट: www.nraail.com

३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
एकमेव निष्कर्षः			
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२६ (अलेखापरिश्चित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२६ (अलेखापरिश्चित)
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६५२७२.५९	६०५७१.८९
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्पक आणि/किंवा विशेष साधारण बाबतून)	४५७६.०३	२३८९.५३
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्पक आणि/किंवा विशेष साधारण बाबतून)	४५७६.०३	२३८९.५३
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्पक आणि/किंवा विशेष साधारण बाबतून)	३४९७५.३	१५९१.८४
५.	कालावधीकरिता एकूण सर्ववर्ष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्ववर्ष उत्पन्न (करानंतर)	३५०८.७७	१५७०.३७
६.	भरणा केलेले सभागत भांडवल (इंग्रजी मुल्य रु.५०/- प्रती भाग)	५७०१.९९	५७०१.९९
७.	मागील लेखावर्षाचा ताळेबंद पकडनुसार पुनर्मुल्यांकित राखीव बाणूत राखीव	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबतून) (वार्षिकीकरण नाही)	२०५५	८.३४
९.	मूळ व सौमिकृत	२०५५	८.३४
१०.	उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कायधनासाठी)	२०५५	८.३४
११.	मूळ व सौमिकृत	२०५५	८.३४
टिप:			
१) वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षितपणे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०५.०८.२०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.			
२) सेबी (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर मसुद्यातील उतरात आहे. निष्कर्षांचे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण मसुदा स्टॉक एक्सचेंजवर www.bseindia.com व वेबसाईटवर www.nseindia.com येवईईटवर आणि कंपनीच्या www.nraail.com येवईईटवर उपलब्ध आहे.			
मंडळाच्या आदेशान्वये एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही/-			
आर. एन. अगरवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: २०५७५४०)			

दिनांक: ०५.०८.२०२६
ठिकाण: मुंबई



सर्व संबंधितांच्या निदर्शनास

आमने अशील सी. राधिके भालचंद्र पंडित व श्री. राधचंद्र भालचंद्र पंडित, रहणार C, पंचशली, जीवन नगर, वीरा देसाई रोड, साईबाबा मंदिरालजळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०० ०५९, यांच्या सूचनेनुसार व त्यांच्यावतीने ही सार्वजनिक सूचना पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. १. आमने अशील असे नमूद करताल की, कै. श्री. भालचंद्र विष्णु पंडित हे पंजाब गेबलब बँक ऑफर्सची को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५९ येथील ‘पंचशली’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक C (पावुडे) ‘सर फ्लॅट’ किंवा ‘सर मिळकत’ असा उल्लेख) यांचे पूर्व, एकत्रित व प्रिविलेज मालक होते. २. आमने अशील असेही नमूद करताल की, कै. श्री. भालचंद्र विष्णु पंडित यांचे हि. ०१/०५/२०२६ रोजी कोणतेही मृत्युपत्र न करता निधन झाले. त्यांच्या पत्नीात हिंदू वारसा अधिनियम, १९५६ अन्वये खालील व्यक्ती त्यांचे एकमेव कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत:

- सी. राधिके भालचंद्र पंडित -पत्नी
- श्री. राधचंद्र भालचंद्र पंडित -पुत्र
- आमने अशील पुढे असे नमूद करताल की, वरील व्यक्ती या दिवसांत व्यक्तींचे एकमेव कायदेशीर वारस व प्रतिनिधी असून, सदर मिळकतीवर इतर कोणत्याही व्यक्ती कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा दावा नाही. आमने अशील आता सदर फ्लॅट विक्री आणि हस्तांतरण करण्याचा मागस वाजतात. ४. आमने अशील पुढे असेही नमूद करताल की, त्यांच्या व्यक्तीत कै. श्री. भालचंद्र विष्णु पंडित यांनी सदर फ्लॅट कोणत्याही विक्रीला, हस्तांतरित केलेला, अभिप्रेतकीत केलेला, भेट दिलेला, गृहण ठेवलेला, भाडेवरल्याने दिलेला किंवा अन्य कोणत्याही प्रकारे बोजा निमण केलेला नव्हता.तसेच कोणत्याही प्रकारी, संस्था किंवा इतर कोणत्याही घटकाला किंवा कोणताही तृतीय पक्षाला हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध निर्माण केलेला नव्हता.

५. म्हणून, सार्वसामान्य जनतेस याद्वारे जाहीर सूचना देण्यात येते की, जर कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी, निगम अथवा इतर कोणत्याही कायदेशीर धाकटस सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागावर वारसा, उत्तराधिकार, विक्री, भेट, गृहण, भाडेपट्टा, शाराधिकार , बोजा , दिवखत वाटल्या , ताबा, न्यायालयातील आदेश किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा, मागणी, हरकत अथवा लाभ असल्याचा दावा असेल, तर अशा व्यक्तीने अशा संस्थेची या कायद्या संपूर्ण तपशील व त्यासंबंधित सर्व कागदांपैकी गुप्यांवरून खाली सही करण्यास अधिकावतवाहले, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, या सूचनेच्या प्रसिद्धीत तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावा. वरील मुदतीत कोणत्याही दावा अथवा हरकत प्राप्त न झाल्यास, सदर फ्लॅटबाबत कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा दावा नसल्याचे गृहीत धरले जाईल. त्यानंतर प्राप्त होणारा कोणत्याही दावा हा त्यागलेला, सोडून दिलेला व/किंवा कायदासमुरी पारित्यक्त मानण्यात येईल आणि आमने अशील सदर फ्लॅटसंदर्भातील प्रस्तावित व्यवहार कोणत्याही पुढील संदर्भाप्रमाणे किंवा अशा द्यावेदार कोणत्याही सूचना न देता पूर्ण करण्यास स्वतंत्र राहतील.

स्थळ: मुंबई
दिनांक: ०६/०८/२०२६

मसूर ज्योशी वकील उच्च न्यायालय, दुकान क्र. २३५, बुराड मजला, कोरिडोरा ज्येलस (बिड १३ व १४ सी), काकाजी नगर, जोसेफावा (पश्चिम), मुंबई ४०० १०४ मोबा.: ७७५९९५९८८२९२ ई-मेल: adv.mjboshi@gmail.com	मसूर ज्योशी वकील उच्च न्यायालय, दुकान क्र. २३५, बुराड मजला, कोरिडोरा ज्येलस (बिड १३ व १४ सी), काकाजी नगर, जोसेफावा (पश्चिम), मुंबई ४०० १०४ मोबा.: ७७५९९५९८८२९२ ई-मेल: adv.mjboshi@gmail.com
--	--

अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड



सही/- कल्पेश जयंतीलाल जैन भागीदार	सही/- मनीष जयंतीलाल जैन भागीदार
अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लि. करिता सही/- मनीष जयंतीलाल जैन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००१३७८८	अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लि. करिता सही/- मनीष जयंतीलाल जैन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००१३७८८



सिम्लेक्स रियाल्टी लिमिटेड

३० केशवराव खाडगे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महावल्मी (पू.)

मुंबई-४०००१५. दूर.: ९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०८२९७३

वेबसाईट: www.simplex-group.com; ई-मेल: investors@simplex-group.com

सीआयएन.एल७११०एमएच९१२पीएलसी०००३५१

३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात, त्रैमासिक व्यतिरिक्त)

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२६ अलेखापरिश्चित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२६ लेखापरिश्चित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२६ अलेखापरिश्चित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२०.८५	१२७०.३२	२५०.१६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादाल्पक बाबतून)	(१५.४२)	(६९.२२)	५०.९१
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादाल्पक बाबतून)	(१७.२५)	(६९.६४)	४९.९२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्पक बाबतून)	(१८.५५)	(३८०.०९)	(११३.८३)
कालावधीकरिता एकूण सर्ववर्ष उत्पन्न (करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्ववर्ष उत्पन्न (करानंतर)	६.२६	(३७८.६६)	(१०९.१६)
सभागत भांडवल	२२९.५४	२२९.५४	२२९.५४
उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी) (अव्हॉर्डित व खंडीत कार्याचलनासाठी)			
मूल व सोमिकृत (बाष्पिकीकरण नसा) मूल व सोमिकृत	(०.४९)	(१२.५३)	(३.८५)

टिप:

- सेबी (लिटिंग) ऑब्लिगेशनन्स अँड डिक्लोरेशन रिक्वायर्मंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजबरोबर सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकत्रित वित्तीय निष्कर्षे नमुन्यातील उतरात आहे. त्रैमासिक एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षे लेखासमीतीद्वारे पुनर्विचारित करण्यात आले आणि ०५ ऑगस्ट, २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- एकमेव वित्तीय निष्कर्षांवरील आतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:

(रु. लाख)

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२६ अलेखापरिश्चित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२६ लेखापरिश्चित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२६ अलेखापरिश्चित
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नाबरोबर)	९६.९८	५१७७.५८	३५३.५७
करपूर्व नफा/(तोटा)	(२६.८७)	(४७.३६)	५१.०२
करानंतर नफा/(तोटा)	(१८.२२)	(३६०.६४)	(११२.७३)



सिम्लेक्स रियाल्टी लिमिटेडकरिता
सही/-
नंदन दामनी
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सीआयएन.००००८३६६

विकाग: मुंबई
दिनांक: ०५ ऑगस्ट, २०२६